

L. A. BILL No. III OF 2026.

A BILL

**FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA SETTLEMENT OF
ARREARS OF TAX, INTEREST, PENALTY OR LATE FEE ACT, 2025.**

सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३.

**महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत
अधिनियम, २०२५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.**

(विधानसभेने दिनांक २६ फेब्रुवारी, २०२६ रोजी संमत केल्याप्रमाणे.)

(विधानपरिषदेने दिनांक २८ फेब्रुवारी, २०२६ रोजी शिफारशींशिवाय परत केल्याप्रमाणे.)

२०२५ चा
महा. १७.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क
यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम, २०२५ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ;

त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सत्याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत
आहे :-

एचबी ३१३८-१

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास, महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) अधिनियम, २०२६, असे म्हणावे.

सन २०२५ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक १७ याच्या
कलम १० ची
सुधारणा.

२. महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत २०२५ चा अधिनियम, २०२५ (यात यापुढे, ज्याचा निर्देश, “मुख्य अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम १० मध्ये, तक्त्यातील, स्तंभ (४) मधील, “३१ डिसेंबर २०२५” या मजकुराऐवजी “३१ मार्च २०२६”, हा मजकूर दाखल करण्यात येईल.

२०२५ चा
महा. १७.

सन २०२५ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक १७ याच्या
कलम ११ ची
सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ११ मध्ये, पोट-कलम (१) नंतर, पुढील परंतुके जादा दाखल करण्यात येतील :—

“ परंतु, जेव्हा एकाच वैधानिक आदेशाच्या बाबतीत एकापेक्षा अधिक अपिले दाखल केले असतील आणि अशा अपिलांमध्ये विभिन्न व विलग करता येण्याजोगे विवाद मुद्दे अंतर्भूत असतील त्या बाबतीत, अर्जदारास, या अधिनियमाअन्वये लाभ मिळविण्याच्या प्रयोजनासाठी, अशा विभिन्न व विलग करता येण्यायोग्य विवाद मुद्दांशी संबंधित असणारे अपील, उर्वरित अपिलाच्या किंवा अपिलांच्या सातत्यतेवर परिणाम न करता, पूर्णपणे व विनाशर्त मागे घेता येईल :

परंतु आणखी असे की, जेव्हा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी, वैधानिक आदेशाच्या बाबतीत, मग तो अपिलातील असो किंवा अन्यथा असो, - कोणत्याही आवश्यक रकमेचे प्रदान करण्यात आले असेल आणि,—

(क) जेव्हा, असे प्रदान, विवाद मुद्दे-निहाय ओळखण्यायोग्य असेल तर, ते संबंधित विवाद मुद्दांशी किंवा मुद्दांशी संबंधित असणाऱ्या दायित्वापोटी समायोजित करण्यात येईल;

(ख) जेव्हा, असे प्रदान, विवाद मुद्दे-निहाय ओळखण्यायोग्य नसेल तर, ते, पदनिर्देशित अधिकारी निर्धारित करील अशा रीतीने, या कलमाअन्वये मागे घेतलेल्या अपिलामधून किंवा अपिलांमधून आणि ज्या प्रलंबित राहिलेल्या आहेत अशा अपिलामधून किंवा अपीलांमधून उद्भवणाऱ्या दायित्वाच्या पोटी, प्रमाणशीरपणे समायोजित करण्यात येईल.”.

विधिग्राह्यीकरण.

४. महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत २०२५ चा अधिनियम, २०२५ (यात यापुढे ज्याचा निर्देश, “ उक्त अधिनियम ” असा केला आहे) यात अथवा कोणत्याही न्यायालयाचा कोणताही न्यायनिर्णय, हुकूमनामा किंवा आदेश यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, ३१ डिसेंबर २०२५ नंतर, महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) अधिनियम, २०२६ याच्या प्रारंभाच्या दिनांकापर्यंत, कोणत्याही अर्जदाराकडून उक्त अधिनियमाअन्वये प्रदान केलेल्या किंवा गोळा केलेल्या उक्त अधिनियमाअन्वये व्याख्या केल्याप्रमाणे संबद्ध अधिनियमाअन्वये कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या आवश्यक रकमेचे कोणतेही प्रदान हे, या अधिनियमाद्वारे सुधारणा केल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या तरतुदी, जणू काही सर्व महत्त्वाच्या वेळी सतत अंमलात होत्या असे समजून, कायदानुसार यथोचितरीत्या व वैधरीत्या प्रदान करण्यात व गोळा करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल आणि नेहमीकरिता प्रदान करण्यात व गोळा करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल आणि त्यानुसार,—

२०२५ चा
महा. १७.

२०२६ चा
महा.....

(क) आवश्यक रकमेच्या मार्गाने मिळालेल्या किंवा प्राप्त झालेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकरणात अथवा कोणत्याही न्यायालयासमोर किंवा कोणत्याही प्राधिकरणासमोर कोणताही दावा किंवा कार्यवाही दाखल करण्यात येणार नाही किंवा चालू ठेवण्यात येणार नाही ;

(ख) कोणतेही न्यायालय किंवा इतर कोणतेही प्राधिकरण, अशा आवश्यक रकमेच्या मार्गाने मिळालेल्या किंवा प्राप्त झालेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्याचा निदेश देणारा कोणताही हुकूमनामा किंवा आदेश, बजावणार नाही.

[सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३.]

[महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या
थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम, २०२५
यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.]

[श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री.]

[विधानसभेने दिनांक २६ फेब्रुवारी, २०२६ रोजी संमत
केल्याप्रमाणे.]

[विधानपरिषदेने दिनांक २८ फेब्रुवारी, २०२६ रोजी
शिफारशींशिवाय परत केल्याप्रमाणे.]

डॉ. विलास आठवले,
सचिव-३,
महाराष्ट्र विधानपरिषद.